

बाष्पके संचालनालय या आस्थापनेचे बळकटीकरण करणे या योजनेअंतर्गत भारतीय बाष्पके अधिनियम, १९२३ (संशोधित २००७) बाबत जनजागृतीसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यासाठी निधी मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्र. बाष्पके-०५१६/प्र.क्र.१६/कामगार-१
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २० जून, २०१६.

वाचा :- १) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-०३/२०१०/
प्र.क्र.८/कामगार-१, दि. ८ फेब्रुवारी, २०११.

२) प्रभारी संचालक, बाष्पके संचालनालय यांचे कडील पत्र क्र.कक्ष-४/लेखाशाखा/
२०१६/११३६०, दिनांक २९/०४/२०१६ व दिनांक ०३/०६/२०१६.

शासन निर्णय :-

बाष्पके संचालनालयाचे बळकटीकरण करणे व बाष्पके अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे या योजने अंतर्गत सन २०१६-१७ या वित्तीय वर्षासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला रु.१४.६४ लक्ष इतका निधी भारतीय बाष्पके कायदा अधिनियम, १९२३ (संशोधित २००७) बाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने पुणे, नागपूर व सोलापूर या विभागीय कार्यालयात चर्चासत्र आयोजित करण्यासाठी खर्च करण्यास बाष्पके संचालनालयातील संबंधीत नियंत्रण अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

२. सदर रक्कम मासिक निधी वितरणपत्राप्रमाणे खर्च करण्यात यावी तसेच याबाबत वित्तीय मर्यादा व प्रचलीत नियम व तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात यावे.

३. सदर रकमेच्या आहरण व संवितरणाचे अधिकार प्रभारी संचालक, बाष्पके संचालनालय, मुंबई यांच्या कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांना देण्यात येत आहेत.

४. वरील योजनांसाठी होणारा खर्च मागणी क्र.के-४, मुख्यलेखाशिर्ष २२३०- कामगार व सेवायोजन, ०१ कामगार, १०२ कामाची परिस्थिती व सुरक्षितता (००)(१५), बाष्पके संचालनालयाचे बळकटीकरण व बाष्पके अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी (२२३०५७८४) या लेखाशिर्षाखाली सन २०१६-१७ या वर्षासाठी मंजूर केलेल्या तरतुदीतून भागविण्यांत यावा.

५. प्रस्तुत शासन निर्णय, वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१६/प्र.क्र.८९/अर्थ-३ दि. २० एप्रिल, २०१६ अन्वये प्रशासकीय विभागास प्राप्त अधिकारात निर्गमित करण्यात येत आहे. सदर परिपत्रकातील अ.क्र.७ ते १८ येथील तसेच, परिपत्रकासोबतच्या परिशिष्टातील अ. क्र. ३ व ९ येथील प्रस्तावाशी संबंधित लागू होणा-या अटीची पूर्तता होत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६२११२००४४८६१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(ज.आ.खवणेकर)
शासनाच्या अवर सचिव

प्रति,

प्रभारी संचालक, बाष्पके संचालनालय कामगार भवन, ७ वा मजला, प्लॉट नं.सी-२०, ब्लॉक नं.ई, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रे (पू.) मुंबई-४०० ०५१.

प्रत,

- १) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
- २) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखापरिक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.
- ३) निवासी लेखा अधिकारी, मुंबई.
- ४) अधिदान व लेखा अधिकारी, बांद्रे (पूर्व) मुंबई.
- ५) जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे/ नागपूर/ सोलापूर.
- ६) वित्त विभाग, कार्यासन (व्यय-१६ व अर्थसंकल्प-३), मंत्रालय, मुंबई.
- ७) कार्यासन अधिकारी (प्रशासन-१) उ.ऊ. व का.वि., मंत्रालय, मुंबई.
- ८) मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ९) प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहाय्यक, उ.ऊ. व का.वि., मंत्रालय, मुंबई.
- १०) निवडनस्ती (कामगार-१) उ.ऊ. व का.वि., मंत्रालय, मुंबई.